

राज्य उत्पादन शुल्क विभागातील गट-अ व  
गट-ब मधील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या  
बदल्या/पदस्थापना याबाबत सक्षम  
प्राधिकाऱ्यास शिफारशी करण्यासाठी  
नागरी सेवा मंडळ स्थापन करण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

### गृह विभाग

शासन निर्णय क्रमांक : इएसटी-१२१६/प्र.क्र.७८/राउशु-१,

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : १४ जून, २०१६.

- वाचा :-** (१) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक- एसआरव्ही-२०१४/प्र.क्र.२६/१२, दि.३१.०१.२०१४.
- (२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक- एसआरव्ही-२०१४/प्र.क्र.२६/१२, दि.२०.०५.२०१४.
- (३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-एसआरव्ही-२०१४/व्हीआयपी २८४/ प्र.क्र.३६२/१२, दि.२६.११.२०१४.
- (४) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-एसआरव्ही-२०१४/प्र.क्र.२६/१२, दि. १९.०१.२०१५.
- (५) शासन निर्णय, गृह विभाग, क्रमांक-इएसटी-१२१४/प्र.क्र.८२/राउशु-१, दि.२१.०४.२०१५.
- (६) शासन निर्णय, गृह विभाग, क्रमांक-इएसटी-१२१५/प्र.क्र.२८/राउशु-१, दि.३०.०५.२०१५.

### प्रस्तावना :-

मा. सर्वोच्च न्यायालयाने रिट पिटीशन (सिव्हील) क्र. ८२/२०११ मध्ये दि. ३१.१०.२०१३ रोजी दिलेल्या निदेशास अनुसरून, गट-अ, गट-ब, व गट-क मधील अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या पदस्थापना व बदल्या याबाबत सक्षम प्राधिकाऱ्यांना शिफारस करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने संदर्भाधीन दि. ३१.०१.२०१४ च्या शासन निर्णयान्वये नागरी सेवा मंडळ स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यास अनुसरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिपत्याखालील गट-अ व गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापना व बदल्या याबाबत सक्षम प्राधिकाऱ्यांना शिफारस करण्यासाठी प्रधान सचिव (राउशु) यांच्या अध्यक्षतेखाली संदर्भाधीन दि.२१.०४.२०१५ च्या शासन निर्णयान्वये नागरी सेवा मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन अधिनियम, २००५ मधील बदली करण्यास सक्षम प्राधिकाऱ्यांचे अधिकार, त्यांच्या कोणत्याही दुय्यम प्राधिकाऱ्याकडे प्रत्यार्पित करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाने संदर्भाधीन दि.२६.११.२०१४ च्या शासन निर्णयान्वये दिल्या असून त्यानुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक (गट-ब), उपअधीक्षक (गट-ब), अधीक्षक (गट-अ) व उपआयुक्त (कनिष्ठ श्रेणी)(गट-अ) या संवर्गातील नियमित बदल्या करण्याचे अधिकार संदर्भाधीन दि.३०.०५.२०१५ च्या आदेशान्वये प्रधान सचिव (राउशु) यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यामुळे गट-अ व गट-ब संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी दि.२१.०४.२०१५ च्या शासन

निर्णयान्वये गठीत केलेल्या नागरी सेवा मंडळाची पुनर्रचना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

### शासन निर्णय :-

राज्य उत्पादन शुल्क विभागातील गट-अ व गट-ब संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी दि.२१.०४.२०१५ च्या शासन निर्णयान्वये गठीत केलेले नागरी सेवा मंडळ रद्द करण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक (गट-ब), उपअधीक्षक (गट-ब), अधीक्षक (गट-अ), उपआयुक्त (कनिष्ठ श्रेणी) (गट-अ) या संवर्गातील एप्रिल-मे मधील नियमित बदल्यांची प्रकरणे प्रधान सचिव (राउशु) यांना सादर करण्यासाठी आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क यांच्या अध्यक्षतेखाली पुढीलप्रमाणे नागरी सेवा मंडळ स्थापन करण्यात येत आहे.

आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क-----अध्यक्ष  
सह आयुक्त (प्रशासन), राज्य उत्पादन शुल्क----- सदस्य  
उपआयुक्त (कनिष्ठ श्रेणी) (प्रशासन), राज्य उत्पादन शुल्क----- सदस्य सचिव.

२. सदर नागरी सेवा मंडळ शासन निर्णयाच्या दिनांकापासून अस्तित्वात येईल. उपरोक्तप्रमाणे नागरी सेवामंडळ अस्तित्वात आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक (गट-ब), उपअधीक्षक (गट-ब), अधीक्षक (गट-अ), उपआयुक्त (कनिष्ठ श्रेणी)(गट-अ) या संवर्गातील एप्रिल-मे मधील नियमित बदल्यांची प्रकरणे या मंडळाने शिफारशीसह प्रधान सचिव (राउशु) यांना सादर करावीत..

३. राज्य उत्पादन शुल्क विभागातील अप्पर आयुक्त, सहआयुक्त, उपआयुक्त (वरीष्ठ श्रेणी) या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियमित बदल्यांची तसेच गट-अ व गट-ब दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या विशेष बदल्या/पदस्थापना याबाबतची प्रकरणे शासनाकडे सादर करण्यासाठी प्रधान सचिव (राउशु) यांच्या अध्यक्षतेखालील पुढीलप्रमाणे नागरी सेवा मंडळ स्थापन करण्यात येत आहे.

प्रधान सचिव (राउशु)-----अध्यक्ष  
आयुक्त, राउशु----- सदस्य  
उपसचिव/सहसचिव (सेवा/साप्रवि)-----सदस्य.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१६०६१४१६५३४३८६२९ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( पु.हि.वागदे )

सह सचिव, गृह विभाग, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२. विभागीय उपायुक्त (कनिष्ठ श्रेणी) (प्रशासन), राज्य उत्पादन शुल्क, मुंबई.
३. सह आयुक्त (प्रशासन), राज्य उत्पादन शुल्क, मुंबई.

प्रत,

१. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय मुंबई
२. मा. मंत्री (राउशु), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
३. मा. राज्यमंत्री (राउशु), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
४. अपर मुख्य सचिव, (सेवा/साप्रवि), मंत्रालय, मुंबई-३२
५. प्रधान सचिव (राउशु), गृह विभाग यांचे वरिष्ठ स्वीय सहायक, जी. टी. हॉस्पिटल आवार, मुंबई.